

शासकीय आश्रमशाळांमध्ये व वसतिगृहांमध्ये  
संगणक पुरविण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : शाआशा-२००४/प्र.क्र.२७(भाग-१)/का.१३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : ३१ मार्च, २००४

वाचा : १) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा  
१०२४/प्र.क्र.३७/का.६(१), दिनांक : ३ मार्च, २००४.

शासन निर्णय : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी जनतेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृह ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ४४९ शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून २९४ शासकीय वसतिगृह आहेत. या आश्रमशाळा व वसतिगृहांमधील आदिवासी विद्यार्थ्यांचा वाढत्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये संगणकाचा पुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. व या विभागाच्या शासन निर्णय क्र.शाआशा-१००२/प्र.क्र.११२/का.१३, दिनांक २४.२.२००३ अन्वये शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक कक्षाची निर्मिती करण्यास मान्यता दिलेली आहे. राज्यातील एकूण ३१८ पोस्ट बेसिक शासकीय आश्रमशाळांपैकी या अगोदरच २९९ शाळांना संगणकाचा पुरवठा करण्यात आला आहे. व एकूण २९४ शासकीय वसतिगृहांपैकी २०० वसतिगृहांना संगणक पुरवठा करण्यात आला आहे. आता त्यापैकी उर्वरित १९ शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा व ९४ वसतिगृहे यांच्यामध्ये संगणक पुरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. आता त्यावर विचार होऊन राज्यातील एकूण १९ शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा व ९४ शासकीय वसतिगृहे यांना संगणक खरेदीस तसेच संगणकासाठी लागणाऱ्या इतर यंत्र सामुग्री खरेदी करण्यास शासन मंजूरी देत आहे. सदर बाबीसाठी आवश्यक असणारी तरतूद एकूण रुपये १,७५,४७,९००/- (अक्षरी रुपये एक कोटी पंच्यात्तर लाख सत्तेचाळीस हजार नऊशे फक्त) एवढी रक्कम आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अधिनस्त ठेवण्यात येत आहे.

३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर तरतूदीतून शासकीय आश्रमशाळांसाठी संगणक खरेदी आणि संगणकासाठी आवश्यक असणारी इतर यंत्र सामुग्री (संगणक, यू.पी.एस., प्रिंटर, संगणक टेबल, प्रिंटर टेबल व झुर्ची इत्यादि) खरेदी करताना शासनाशी दर करार

(G.R.No - 2006091212293600)

केलेल्या संस्थांकडून किंवा या संदर्भात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार/कार्यपध्दतीनुसार खरेदी करण्यात यावी. याबाबत शासनाच्या खरेदीविषयक नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

४. सदर खर्च मुख्य लेखाशिर्ष मागणी क्र.टि.२, २२२५- अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण (०१) वसतिगृहे (०१)(०१) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह (२२२५ १०७२) व मागणी क्र.टि.२, २२२५- अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण (०३) आश्रमशाळा (०३) (०१) शासकीय आश्रमशाळा ( २२२५ १२३२) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने अनौपचारिक संदर्भ क्र.७०९/अर्थोपाय, दिनांक ३१ मार्च, २००४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( चि. नि. सुर्यवंशी )

अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

महालेखापाल (लेखा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे /नाशिक/अमरावती/नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-१७)

संचालक, लेखा व कोषागार, संगणक शाखा, मुंबई

सर्व कार्यासने आदिवासी विकास विभाग

निवड नस्ती (का-१३) आदिवासी विकास विभाग